# Brand Bucket

### **BRANDBUCKET MEDIA & TECHNOLOGY LIMITED**

CIN: U93000MH2013PLC246147

Tel: +91 86523 69975

**Website**: www.brandbucketmediatech.com **E-mail**: info@brandbucketmediatech.com

Date: 17/05/2022

To,

The Department of Corporate Services, Bombay Stock Exchange Limited, Ground Floor, P.J. Towers, Dalal Street Fort, Mumbai-400001

### **Scrip Code - 543439**

<u>Sub: Submission of Newspaper Clipping of Public Notice for Notice of Extra-Ordinary General Meeting schedule to be held on Monday, 6th June, 2022</u>

Dear Sir,

With reference to the captioned subject, please find attached herewith copy of newspaper publication of the Notice of Extra-Ordinary General Meeting dated Wednesday, 9th March, 2022\_published on Tuesday, 17<sup>th</sup> May, 2022 in following News Paper(s):

- 1. Active Times [English Newspaper]
- 2. Pratahkal [Marathi Newspaper]

Please take the same on your record and acknowledge the receipt of the same.

Thanking You,

Yours Faithfully,

**BRANDBUCKET MEDIA & TECHNOLOGY LIMITED** 

Nishigandha S Keluskar

Managing Director DIN: 09154554

### For conspiracy to kill Gyanpur legislator, former MLA, 5 others booked

Prayagraj: Bhadohi police filed an FIR against imprisoned former MLA Vijay Mishra and five others for plotting assassinate incumbent BJP MLA Vipul Dubey from Gyanpur. Dubey, a member of the Nishad Party, who contested the elections on the BJP symbol and won.

When a video of some individuals discussing holding new elections in Gyanpur following Dubey's 'elimination' went viral on social media, the police became aware of the

"Acting on a complaint filed on Sunday by one Rajkamal Tiwari of Dhanapur, Gopiganj police station has booked jailed former MLA Vijay Mishra, his jailed nephew Manish Mishra, wife and former MLC Ramlali Mishra, daughter Rima Pandey, Shiv Kumar Tiwari alias Sonu Tiwari, and Saddam Hussain alias Chorai Baba under sections 386 ((criminal conspiracy). Sonu and Saddam had been detained, according to the Superintended of Police.

Sonu and Saddam appeared Mishra's Dhanapur apartment on May 11. They claimed they were there to see Ramlali and Rima Pandey and collect money, according to Rajkamal Tiwari's complaint.

When questioned why they should be paid the money, Sonu and Saddam stated that when they were brought to court, they met Vijay Mishra and Manish and were urged to assassinate MLA Vipul Dubey and his close aide Manoj Mishra. Tewari recorded the interaction and shared it on social media, where it quickly went viral. When Bhadohi cops learned about the viral video, they sprang into action. After filing an FIR, they detained Sonu and Saddam. They disclosed the identical plot to assassinate the current BJP MLA during interrogation.

Mishra, a four-time MLA from Gyanpur, contested from prison in the 2022 assembly election but lost. On July 18, 2020, Aurai police arrested him under the Goonda Act for threatening a contractor who had won a tender for a toll plaza on NH-2.

NOTICE is hereby given to the public at large that Late Mr. Victor D'Souza is the owner of Flat/Block No: A 11, 3rd Floor, Manisha Apartmen Admeasuring 525 Sq. Ft. area Situated at Survey No. 1, Hissa No 1. Marol Marosi Road, Maro Village, Andheri East, Mumbai 400059 & Flat/Block-No:D-1/2 8(4), First Floor, THE ARI CONDOMINIUM/APARTMENT Admeasuring 1215 Sq. Ft. area Situated at The Ark Apartment Airport Road, Padavinangady Konchady Post, Mangalore Karnataka - 575008.

Further, Late Mr. Victor D'Souza expired on 27/04/2018 leaving hind him, my client (1)Mr. Owe D'Souza - (Son), (2) Mrs. Doreen V - (Wife), (3) Mr. Gle Francis D'Souza- (Son), as the egal heirs & representatives. Th egal heirs Mrs. Doreen V. D'Souza (Wife) & Mr. Glen Francis D'Souza Son) jointly given no-objection to ransfer tenancy & ownership rights of the said Block/Flat & Apartment i avour of my client Mr. Ower D'Souza, now there is no other lega neirs except my client therefore the said Block/flat & Apartment and it's share & rights will be transferred in he name of my client.

f any person/s having any claims ights, objections for transfer of th tenancy & ownership right of the said Block/Flat & Apartment in favor of my client, are required to make the same known in writing to the undersigned within 15 days from the date o publication of this notice, thereafte no claim will be entertained an transfer will be completed.

Adv. B. D. Hatkar Off. C/04, Sheetal Kunj, Sheetal Nagar, Mira Road (E), Dist. Thane - 401107 Place: Mira Road Date: 17/05/2022

## ITBP preparing for Yoga Day

New Delhi : Indo-Tibetan Border Police personnel preparation for the upcoming International Yoga Day, are practicing yoga amidst snow and at an altitude of 15,000 feet in the Uttarakhand Himalayas. ITBP vear. personnel did yoga at an altitude of 18,000 feet.

ITBP spokesperson Vivek Pandey said that Himveer practiced yoga on altitude of 15,000 feet in Uttarakhand before International Yoga Day. Preparations for the International Yoga Day are going on across the country which is celebrated every year on 21 June.

ITBP personnel are deployed in the security

PUBLIC NOTICE Take Notice that we are investigating the right and title of the Owner and Developer i.e., MR. NAVIN BHIVA MHATRE, have acquired the rights of part of the land bearing Survey No. 36 Hissa No. 6 Village Chinchpada area admeasuring 326.25 Sq. Mtrs out of a total area of 2610 Sq. Mtrs. situated a Village Chinchpada, Taluka Ambernath, District Thane, within the limits of Kalyan Dombivali Municipal Corporation, more particularly described n the Schedule hereto (the "Land").

All persons having any right, title, interest, benefit claim or demand, in or to the Land, or any part thereof and/or the floor space index/floor area ratio ransferable development rights and developmen cotential in respect thereof, or any part thereof and/or any of the title deeds in respect of the Land, by way of sale, conveyance, transfer, exchange assignment, allotment, exchange, gift, lease, sub-lease, tenancy, sub-tenancy, license, possession, use, occupation, mortgage, charge, lien, guarantee, trust, inheritance, bequest, succession, family arrangement/ settlement, easement, maintenance development rights, joint development, sub-development, development management, projec management, joint venture, collaboration, Decree r Order of any Court of Law, agreement, FSI/TDF consumption or otherwise howsoever, are hereby required to make the same known in writing together with certified true copies of all documentary roof in support thereof, to the undersigned at 207 Second Floor, Agrawal Sadan, Ahilyabai Chowk Kalyan (W), 421301, within ten days from the date of publication hereof, failing which any such purported right, title, interest, benefit, claim o mand, if any, of such person or persons, will be emed to be waived and/or abandoned.

### The Schedule Above Referred to: (Description of Land)

ALL THAT piece or parcel of the land bearin gold Survey No. 36 Hissa No. 6 Village Chinchpada asuring 326.25 Sq. Mtrs. out of a total area of 2610 Sq. Mtrs. situated at Village Chinchpada Taluka Ambernath, District Thane, within the limits of Kalyan Dombivali Municipal Corporation Date: 17/05/2022 Sd/- For M/s. S C Legals Place: Kalyan Adv. Chetan D. Agrawal

PUBLIC NOTICE all concerned are hereby informed that my client Mrs. iurekha Suresh Dawal is lawful joint owner alongwith er deceased husband Late Shri Suresh Gopal Daw n respect of Flat premises bearing Flat No. C-103, Bhoomika Apartments, Bhoomika Co-op. Housing Society Ltd., Kargil Nagar, Manvel Pada, Virar (E), Dist-

raignar. That the said Late Shri Suresh Gopal Dawal ha expired on 12/09/2013 at Mumbai leaving behind me a his legal heirs and representatives, and other legal heir are given their NOC in favour of my client. That now my client intends to mortgage the said fl remises before the concerned bank authority. premises before the concerned bank authority. If Any person/s claiming any right, title or claim, objection, legal heir ship of whatsoever in nature pertaining to the legal heirs ship in respect of the said flat is hereby called upon to inform and contact with me, alongwith relevant documents, within 07 days of publication of this Public Notice, failing which, it will be presumed that there is no right or dains here were not all the presumed that there is no right or dains here were not the presumed that there is no right or dains here were not the presumed that there is no right or dains here were not the presumed that there is no right or dains here were not the presumed that there is no right or the presume of the presumed that the presume of the presumed that there is no right, or claim by anyone ar the same has been waived.

Santosh D. Tiwari te: 17/05/2022 (Advocate High Court 15, M.P. Nagar, Near Shobhana Bldg., J.M. Road Pump House, Andheri (E), Mumbai -400 093.

### PUBLIC NOTICE IOTICE is hereby given to the public at large that n behalf of my clients **Mr. Chetan Balasaheb Pati**

and Mandakini Balasaheb Patil, that the deceas dalasaheb Ramdas Patil, the father of my clier chetan Patil and husband of Smt. Mandakir atil was the original owner of the Flat No. A 2/18 dmeasuring 465 sg. ft (Built up Area), 4th floo n the building known as Shri Mahesh CHS. Ltd Situate at Devi Chowk, Shastri Nagar, Dombivl Mahesh Builders, vide Agreement for Sale date 1/02/1990 and registered the same with Sub eqistrar Office of Kalyan at serial No 089/1990 executed on 04/05/1990.

That Late, Balasaheb Ramdas Patil was bonafid ember of said Shri Mahesh CHS, Ltd. societ and holding share certificate bearing No. 42, having the shares bearing distinctive Nos. 206 to 21 Both inclusive) issued by the society in respect ie said Flat. The said Balasaheb Ramdas Pat xpired on 01/11/2021 leaving behind him ) Smt. Mandakini Balasaheb Patil – wife 2) Mrs ilima Chandrakant Ingale - Married Daughte ) Mrs. Kavita Pradeep Kothari - Marrie Jaughter 4) Mr. Chetan Balasaheb Patil - Son. My clients have lost the original share certificate serial no. 42 for which complaint is lodged with Vishnu Nagar Police station, Dombivli (W) vide omplaint No. 539/2022 dated 14/05/2022. Any person/s having or claiming to have a

ghts title or interest in the said flat by way of o nder or in the nature of any agreement, license ortgage, sale, lien, gift, trust, inheritance, charge estamentary rights will, memorandum, any judicia order or any other legal way shall inform the ndersigned in writing with supporting legs its at B/5, 1st Floor, Om Darshan Bld No.1. CHS Ltd., Hanuman Nagar, Katemanivali Kalyan (E) 421306 within 15 days from date o ublication this notice. If the claims in writing ar ot received within the stipulated period, then ill be presumed that no one has any claim over ne said flat or has surrendered and relinguishe he same and accordingly the NO CLAIN

Sd/- Adv. Anil Wani Date: 17/05/2022

### **BRANDBUCKET MEDIA & TECHNOLOGY**

CIN: U93000MH2013PLC246147

OFFICE NO.208, 2ND FLOOR, SHIV SHAKTI, SRA CHS LTD LINK ROAD, ANNA NAGAR, ANDHERI WEST, MUMBAI-400053

Tel: +91 86523 69975 Website: www.brandbucketmediatech.com
E-mail: info@brandbucketmediatech.com

NOTICE OF EXTRA ORDINARY GENERAL MEETING

Notice is hereby given that Extra Ordinary General Meeting of the Company will be held on Monday 6th June, 2022 at OFFICE NO.208, 2ND FLOOR, SHIV SHAKTI, SRA CHS LTD LINK ROAD, ANNA NAGAR, ANDHERI WEST, MUMBAI-400053 to transact the business, as set out in the Notice dated 9TH March, 2022 of Extra Ordinary General Meeting of the company.

The said notice along with the Proxy form, Attendance Slip has been dispatched to all members at thei registered email ids and the same is also available on the website of the company. Person entitled to attend and vote at the meeting, may vote in person or by proxy/through authorize representative, provided that all the proxies in the prescribed form/ authorization duly signed by the representative, provided that all the proxies in the prescribed form authorization duly signed by the person entitled to attend and vote at the meeting are deposited at OFFICE NO.208, 2ND FLOOR, SHIV SHAKTI SACRESTED AND THE TOP OF SHAKTI, SRA CHS LTD LINK ROAD, ANNA NAGAR, ANDHERI WEST, MUMBAL400053, not late

By Order of the Board of Directors BRANDBUCKET MEDIA & TECHNOLOGY LIMITED

NISHIGANDHA S KELUSKAR Managing Director DIN: 09154554

of the border even in below zero temperature on ridges and mountains the Indo-Tibetan border at times higher than 15,000 feet in the high Himalayan region Uttarakhand.

### PUBLIC NOTICE

Notice is hereby given that the Share Certificate(s) for 250 Shares of Rs. 10/ each bearing Certificate Nos. 97943 To 97947 and Distinctive No's 4358333 To 4358582 under Folio No. 00S03408 tanding in the names of Sushila Narottam /aria J/w Apurva Narottam Varia o Sarware Technical Fibres Limited hav een lost or misplaced and undersigne have applied to the Company to issu Duplicate Share Certificate(s) in lieu of the said shares. Any person(s) who have clain in respect of the aforesaid shares should lodge claim for the same with the compan at its Registered Office, Plot No. 11, Bloc No. D-1, MIDC Chinchwad, Pune 411019 within **15 days** from date of this notice, else the Company will proceed to issue Duplicate Share Certificate(s).

Name of the Shareholders Sushila Narottam Varia 8 Apurva Narottam Varia

### PUBLIC NOTICE

This is to inform the general public that our nember Mr. Ramakant Soumitra Nadkarni & Mrs. Shelin Ramakant Nadkarni, holding Share Certificate bearing No. 15 for 5 fully paid up shares of Rupees Fifty each and having distinctive nos. from 71 to 75 in the society in respect of his Room No. G-17 Chaitraban Residency - "G" Co-Operative Housing Society Ltd., Aundh, Pune 411007 has applied to the society requesting

for issue of Duplicate Share Certificate. The society hereby invites claims/objection and any claims by way mortgage, lien charge, maintenance, or any other claim of whatsoever nature, shall contact within 15 days to the office of the society during working hours. Thereafter the said claim/objections shall be deemed to have been waived and the Society shall issue duplicate share certificate as per by laws of

Chaitraban Residency - "G" C.H.S Ltd. Aundh, Pune - 411007

### AFFIDAVIT

Nahid Jabeen Khan, aged about 51 years, W/c Mr. Anwar Kaleem Khan, R/o A-302, Jasmir pharments, Kismat Colony, Opp. Siddiqui Baylo kosa Mumbra, Thane, Mumbai, Maharastra 00612, do hereby solemnly affirm and declare as

nder; That I am an Indian national. 2. That I am th resident of above mentioned address. 3. That have disowned my son namely MOHAMMAI SAAD KHAN (Aged about 27 years) and his wife SAMREEN BANO, from all my moveable an immovable properties and I have also severed al my relations from them with effect from 11.05.2022 due to the beatings given to me by them and the bad acts, disrespect, harassments, abusive nature and torturous behavior towards me. 4. That in future I shall not be responsible for the acts and nd torturous behavior towards me. 4. That ture I shall not be responsible for the acts at eeds done by my above said son and his wife. hat it is my true and correct statement.

erified at Mumbai on this day of May 2022 that th est of my knowledge and belief and nothing ha

Date: 15/05/2022

### PUBLIC NOTICE NOTICE is hereby given to the Public at Large that My Clients 1) MRS. CHANDRIKA HASMUKH KÓTECHA & 2) MR. HASMUKH RATILAL

KOTECHA & 2) MR. HASMUKH RATILAL
KOTECHA Owner of the SHOP NO. 8, NAIRUT COOPERATIVE HOUSING SOCIETY LTD., RAJIV NAGAR,
NEAR GOKUL TOWNSHIP, VIRAR KW, 401303, TALVASAI, DIST-PALGHAR, MAHARASHTRA, hereinafter
called the said Shop and they are the bonafide
member of NAIRUT CO-OPERATIVE HOUSING
SOCIETY LTD., VIRAR (W), holding fully paid up
Elizo Share, Boaring Share, Cartifictal No. 001 and Five Shares Bearing Share Certificate No. 091 an Distinctive No. 451 to 455 (Both Inclusive), hereinafte he said Society, is free from all encumbrances The Said Original Share Certificate has been ost or misplaced and the same is not traceable spite of our best efforts.

f any person has claim any right, title or objection It any person has claim any right, tute or objection by way of sale, gift, exchange, lien in respect of loss of said Original Share Certificate, of the said Shop, may raise their objections in writing to the undersigned within 15 days from the date of publication of this Notice. And if any objection/any Claims of whatsoever nature which will be raised after this pacind of 15 days will not be entertained. eriod of 15 days will not be entertained.

Sd/- ADV. S. K. PANDEY SHOP NO. 15 OM SHIV SAMARTH CHSL, VIRAR (W)

### **PUBLIC NOTICE**

This is to inform to all concern that my lient SHRI. DUNGARSHI LILADHAR GALA, Son of Late Shri. Liladhar Jivraj Gala is the owner of Flat No. 9, Second Floor, Rajshree Kutir C.H.S Ltd, Plot No.37, Jagdusha Nagar, Ghatkopar No.37, Jagdusha Nagar, Ghatkopa (West), Mumbai - 400 086.That Late Shri No. 9, Second Floor, Rajshree Kutir C.H.S Ltd, Plot No. 37, Jagdusha Nagar Ghatkopar (West), Mumbai - 400 086 has demised on 14<sup>th</sup> January, 2002 hereafter, the flat has been tra favour of SHRI. DUNGARSH LILADHAR GALA after executing the release deed dated 21.02.2022 bearing no. KRL3 – 2704 – 2022 by all the legal heirs and next of kin according to Hindu Succession Act. There are no other legal heirs and next to kin of Late Shri. Liladhan Jivraj Gala apart from the followin ersons:- (1) Shri. Ratanshi Liladhar Gal Son) (2) Šmt. Velbai Valii Savla Maide (Odi) (2) Ohis name Velbai Liladhar Gala (Married Daughter) (3) Smt. Devakaben Megajibhai Shah Maiden Name Devkaben Liladhar Gala (Married Daughter) (4) Smt. Laxmiben Tarachand Bada Maiden Name Laxmiben Liladha Liladhar Gala (Married Daughter). (6 Shri.Laherchand Premchand Vichhivo Son of Late Smt. Dhanbai P. Vichhiyor Maiden Name Dhanbai Liladhar Gala Married Daughter) (7) Shri. Ashwin Premchand Vikmani (Son of Late Smt. Dhanbai P. Vicchivora Maiden Nam Dhanbai Liladhar Gala-Married Daughte (8) Smt. Jayshree Jayantilal Gada Daughter of Late Smt. Dhanbai P. Vichhivora Maiden Name Dhanbai Liladhar Gala - Married Daughter) (9) Shri, Bhavesh Nanii Nagda (Son of Lat Smt. Maniben Nanji Nagda Maiden Name Maniben Liladhar Gala - Married Daughter) (10) Shri. Vinit Nanji Nagda (Son of Late Smt. Maniben Nanji Nagda Maiden Name Maniben Liladhar Gala Married Daughter) (11) Shri. Nikhil Nanj Nagda (Son of Late Smt. Maniben Nanj Nagda Maiden Name Maniben Liladha Gala - Married Daughter)

Any Person, Bank or Institution claimin nterest in the said property or any par hereof by way of sale, gift, lease nortgage, lien, trust, easement uccession or otherwise howsoever are ereby required to claim personally or b written claim at office address given below within a period of **14 days** from the date o is notice, failing which such claim, if any shall be considered as waived / void.

Viral J. Bhanushali Advocate, Bombay High Court, Shop No. B/3, Ambika Siddhi C.H.S Ltd, Near Madhav Baug Hall, Jagdusha Nagar,Ghatkopar (West),Mumba Place: Mumbai Date: 17/05/2022

### **PUBLIC NOTICE**

Mr. Madan Yashwant Naik, presently residing at Flat No. B/105, Narmada Arcade Co-Op. Housing Society Ltd, Cabin Cross Road, Narmada Nagar, Bhayander East, Dist. Thane-401105 was holding original Share Certificate No. 20, having distinctive Nos from 96 to 100 of Flat No. B/105 Narmada Arcade Co-Op. Housing Society Ltd, Cabin Cross Road, Narmada Nagar, hayander East, Dist. Thane-401105 has een lost/ misplaced by him.

The society is in the process of issuing duplicate share certificate to our above said member after following procedures as per bye law. In case if any claimant/claimants/ objectors the same may be given in writing to the society within 15 days from the date of this Publication with a proof in support of his/her/their claims/ objections for issuin duplicate share certificate. The Society wi ssue duplicate Share Certificate after the

For & on behalf of NARMADA ARCADE C.H.S. LTD

Ion. Secretary Date: 17/05/2022

Our clients Mrs. Sangeeta Bhaichand Hindocha & Mr. Bhaichand Girdharlal **Hindocha**, having their address at Flat No.A/301, Rajashree Shopping Centre CHS. Ltd., Opp. Railway Station, Mira Road (E) Thane - 401 107, holding original Agreemen bearing registration No.TNN-4-1949/1999 dated S. Patel & (2) Mr. Nilesh N. Patel and Mr. 05/03/2022 while our client was travelling from Mira Road Station to Deepak Hospital.

In the circumstances our client hereby calls upor ne general public to lodge any objections or claim in respect of the said flat and also equested not to deal with any person in respect f the said flat, based on the above mentione iginal document lost by our clients. ny objection or claim can be lodged with SBS EGAL Advocates, within 14 days at the address

Date: 17/05/2022 Advocate High Court, Mumb B/07, Jai Poonam Nagar CHS. Ltd. Near Deepak Hospital Lane, Behind Rathod General Store, Mira Bhayander Road, Bhayander (East), Thane - 401 105.

PUBLIC NOTICE Take Notice that we are investigating the rights of **M/s. Sandu Developers**, to develop Plot bearing CTS No. 3210, and Survey No. 172 - C, Hissa No. 3 Adm. about 590 Sq. Mtrs (as per PR Card 1096.80 sq. mtrs)., together with building standing thereon known as 'Gandhi Chhaya' within the limits of Municipal Corporation of Greater Mumbai, being situate at Main L. B. S. Marg, Opp, Sarvodaya Hospital, Ghatkopar (W), Mumbai - 400086, more particularly described in the Schedule hereto (the "Land"). All persons having any right, title, interest, benefit claim or demand, in or to the Land, or any part thereof and/or the floor space index/floor area ratio ransferable development rights and developmen potential in respect thereof, or any part thereof and/or any of the title deeds in respect of the Land y way of sale, conveyance, transfer, exchange ssignment, allotment, exchange, gift, lease sub-lease, tenancy, sub-tenancy, license possession, use, occupation, mortgage, charge ien, guarantee, trust, inheritance, bequest uccession, family arrangement/ settlemen asement, maintenance, development rights, join evelopment, sub-development, developmen anagement, project management, joint venture

collaboration, Decree or Order of any Court of aw, agreement, FSI/ TDR consumption or therwise howsoever, are hereby required to ake the same known in writing, together with ertified true copies of all documentary proof in ipport thereof, to the undersigned at 207, Secon Floor, Agrawal Sadan, Ahilyabai Chowk, Kalya (W), 421301, within fifteen days from the date of publication hereof, failing which any such urported right, title, interest, benefit, claim or emed to be waived and/or abandoned

### The Schedule Above Referred to: (Description of Land)

ALL THAT piece or parcel of Plot bearing CTS No 3210, and Survey No. 172 - C, Hissa No. 3 Adm about 590 Sq. Mtrs.(as per PR Card 1096.80 sq. mtrs), together with building standing thereon known as 'Gandhi Chhaya' within the limits of lunicipal Corporation of Greater Mumbai, being tuated at Main L. B. S. Marg, Opp. Sarvodaya ospital, Ghatkopar (W), Mumbai - 400086 and unded as follows, that is to say: or towards the East : By CTS No. 3211 8

213, Shanskar CHS; or towards the West : By CTS No. 3209 (Pt) BS Marg and Shravikashram; On or towards the North : By LBS Marg On or towards the South : By CTS No. 3209 (pt)

Municipal Market Mumbai.

Date: 17/05/2022 Sd/- For M/s. S C Legals
Place: Kalyan Adv. Chetan D. Agrawal

### **PUBLIC NOTICE**

Member OF PUBLIC TO TAKE Surve is the member of Romal Kirti Co-op. Hsg. Soc. Ltd. & holding Flat No. A/001, Ground Floor, Romal Kirti co-op. Hsg. Soc. Ltd., Village-lilemore, Nallasopara (West), Tal Vasai, Dist. Palghar, but Late Mr. Dilip Sitaram Surve expired on 18/ 03/2022 making Will and now after ne death of Late Mr. Dilip Sitaram Surve 1) Mrs. Nilam Dilip Surve (Wife), 2) Mr. Rajesh Dilip Surve Son). 3) Mr. Niklesh Dilip Surve Son), 4) Mr. Shailesh Dilip Surve Son) & 5) Mr. Dharmesh Dilip urve (Son), are the only legal heirs of him from which my clients Mr ajesh Dilip Surve and his wife Mrs. Rupal Rajesh Surve had applied for transfer of the Share, interest, ights, title of the deceased

nember in respect of said flat on heir name with the Will of deceased member. So if any other person or person having any claims, or right, interest, title against in respect of said flat or objections from the other heir or heirs or other claimants / objector or objectors for the transfer of the deceased member in the capital roperty of the society are hereby required to intimate me at my below entioned address within a period this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims/ objections for transfer of shares member in the capital / property of he society, if no claims / objection are received within the period prescribed above, my clients shall proceed and complete all the requirements regarding the Said Flat received thereafter shall be deemed to have been waived

Adv. Sachin M. Patil. Add: 151, Satyam Shivam Shop-ping Center, Near Railway Sta-tion, Nallasopara West, Tal. Vasai, Dist. Palghar - 401203.

### **PUBLIC NOTICE**

Notice is hereby given that, the original agreements i.e. a dated 09/06/1978 executed petween Kamal Builders & Mr. Jayantilal Nanala Khanderia b. dated 17/04/1980 executed between Mr. Jayantilal Nanalal Khanderia 8 Sitaram Dyeing & Printing Mills (P) Ltd. and o dated 19/04/1980 executed betw Dyeing & Printing Mills (P) Ltd., & Mr. Chhaganlal Bhanabhai Patel in respect of Flat No. 603, Juhu Himachal CHS Ltd., Azad Road, Off Juhu Lane, Andheri(W), Mumbai 400 058, are lost misplaced and the same is not in the possession of the present owners Mr. Kirit C. Patel 8 Mr. Jagdish C. Patel. Any other person/s having any claim whatsoever in, to or on the above said document/property, should make the same known to the undersigned in writing at the address mentioned below, specifically stating therein the exact nature of such claim, if any, together with documentary evidence within 15 days of the publication of this notice, failing which any such claim in, to or on the said property o any part thereof shall be deemed to have been waived without any reference to such claim. Dated on this 17th day of May 2022 at Mumba

LEGAL REMEDIES
ADVOCATES, HIGH COURT OFFICE NO.2, GROUND FLOOF SHANTI NIWAS CHS LTD, BLDG.NO.
PATEL ESTATE, C.P. ROAD, KANDIVLI(E) MUMBAI 400 101 PHONE: 2846003

### PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the Public that Mrs. Shalaka Shekhar Tendle and Mr. Siddhesh Shekhar Tendle Residing at Flat No. 201 Ekvira Co. Op.Hsg. Soc. Ltd., Opp. Ram mandir, Ramedi, Vasai West, Tal. Vasai Dist. Palghar 401201, admeasuring 350 sq. ft. Built up. As per chain documents they are Third Purchaser & Owners of this Flat. The Agreement for Sale executed between M/s Potdar Builders (The Builder) and Mr. Mohar Damodar Harchekar (The First Purchaser Document No. 3444/88/Vasai 01, has bee lost/ misplaced. Complaint for the missing Agreement for Sale has been lodged with Vas Police Station vide Lost Report No. 9735-202 Dated 14th May 2022. Any Person/Institution having any claim or objection, interest of whatsoever nature in respect of Lost Agreement / Flat No. 201, Should intimate to the undersigned within 14 days from the date o publication of this notice, with supporting documents failing which the transaction shall be completed without further reference to such claim/objection & it shall be deemed to hav been waived and / or abandoned. Date 17.MAY.2022

Adv. Millind Suresh Kanekar Kanekar Mansion, Vitthal Mandir, Waliv, Vasai (E), Dist. Palghar 401208.

### **PUBLIC NOTICE**

Notice is given that my clients (1) MR. ABDUL QADIR A.S. MERCHANT (2) MR. ANWAR HUSSAIN A.S. MERCHANT (3) SMT. HAJRA A.S. MERCHANT have Lost/Misplace their Original Share Certificate No. of their Shop No. 2, Bldg. No.5, issue by the Society Karimi Apartment CHS Ltd.,Oshiwara Garden Road ogeshwari (W), Mumbai – 400 102. f any person finds the same are requested to inform or hand over the same to the undersigned at Shop No 4A/9B, Bldg. No. 02, Madina House CHS Ltd., Karimi Park, Oshiwara Garden Lane, Jogeshwari (West) Mumbai - 400 102 within 10 days from the publication of this notice, and claim/s thereafter shall not be entertained and/or maintainable

**Sd/-**Mr. Siraj Faruk Ghiwala Advocate - 9224194897 **Place:** Mumbai **Date:** 17/05/2022

**PUBLIC NOTICE** I, Punit Goel resident of B-1802, Windsor Grand Residency, Oshiwara, Andheri (West) Mumbai -400102 hereby announcing that I have lost / Misplaced my Original Share certificate in my name, Mr. Punit Goel of my another Flat No 403 Holar Samai CHS Sahyog Nagar, 4 Bunglows, Andheri (west) Mumbai. Therefore, To receive the duplicate Share certificate. I am giving request to the society, I have also made lost item application in the Amboli Police station or

dt.12.05.2022 regarding that. If any persor found the certificate or have any claim / Objection, Kindly Contact me. Mr. Punit Goe Mob: 9867287640 within 15 days from the date of notice. Place: Mumbai Dated: 17/5/2022

### PUBLIC NOTICE

hri Syed Ata Abbas Naqvi a Member of th Shree Swami Samartha Prasanna Oshiwar (East), Unit No. 10 Co-operative Housing Society Ltd. having, address at Silver Arch A Opposite Millat Nagar Main Gate, Oshiwara Andheri (W), Mumbai 400053 and holding fla No. 202 in the building of the society, died of 30/01/2020 without making any nomination The society hereby invites claims or objection from the heir or heirs or other claimants objector or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased members n the capital/ property of the society within period of days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims objections for transfer of shares and interes the deceased member in the capital roperty of the society. If no claims/ objection are received within the period prescribe above, the society shall be free to deal wi the shares and interest of the decease nember in the capital/ property of the society such manner as is provided under the by laws of the society. The claims/ objection f any, received by the society for transfer of shares and interest of the deceased members in the capital/ property of the society shall be dealt with in the manner provided under the bye-laws of the society. A copy of the egistered bye-laws of the society is available r inspection by the claimants/ objectors, the office of the society/ with the secretary of the society between 11:00 am till 5:00 pm from the date of publication of the notice ti the date of expiry of its period.

For and on behalf o The Shree Swami Samartha Prasann Oshiwara (East), Unit No. 10 Co-op Housing Society Ltd

Hon. Secretary Date: 17/05/22

WHITEHALL COMMERCIAL COMPANY LIMITED CIN: L51900MH1985PLC035669

Regd. Office: O-402, Floor-4, Plot-389, Palai Ratan House, Sankara Mattham Road, Kings Circle, Matunga, Mumbai-400019 Tel No.: 022-22020876 Email ID: whitehall@yahoo.com NOTICE

Notice is hereby given that pursuant to Regulation 29 read with Regulation 33 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, that a meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Thursday, May 26, 2022 at 4.30 p.m at registered office of the company, inter alia to consider and approve the Audited (Standalone Financial Results of the Company for the quarter and year ended 31st March, 2022. Further, in terms of the Company's Code of Conduct and SEBI (Prohibition of Insider Trading) Regulations

2015, the trading window for dealing in securities of the Company by its designated persons, shall emain closed till the close of business hours of Sunday, 29th May, 2022. For more details please visit the website of the Company i.e. www.whitehall.co.in and the Stock Exchange where the shares of the Company are listed i.e. <a href="www.bseindia.com">www.bseindia.com</a>.

For Whitehall Commercial Company Limited

Place : Mumbai Date : 17<sup>th</sup> May, 2022

Rohit Prabhudas Shah DIN: 00217271

### PUBLIC NOTICE Notice is hereby given that the certificate(s) for the undermentioned equity shares of the company have beer lost/misplaced and the holder(s) Purchaser(s) of the saic

equity shares have applied to the company to issue dunticates shares certificate(s)Any person who has a claim in respect of the said shares should lodge the san commin espect of the sale shades should dugle the sain with the company at its registered office within 15 days from this date else the company will proceed to issue duplicate certificate(s) to the aforesaid applicants

without any further information Share Holder Cert No. Cert No. Dist. No. Dist. No. Share Jayant Madhukar 58177 58186 4004326 4004575 250 0000 Rele Dated: 16/05/2022 Dr. Jayant Madhukar Rele

(New Name of Share Holder)

### Advocate: Jitendra P. Jha **PUBLIC NOTICE**

In the Court of judicial Magistrate First Class, Thane Criminal M.A. no. 87/2022

Mrs. Vidya Vijay Pawar A/704, Sowmya CHS, off C.S. Road no 2. Near Matruchhava Collage. Dahisar E, Mumbai – 400068. And

Mira Bhaindar Municipal Corporation (Birth and Death Register) ....Respondent Indira Gandhi Bhavan, Chhatrapati Shivaji Maharaj Marg,

Bhainder West. Thane - 401101. Declaration is hereby given that applicant Mrs. Vidya Vijay Pawar's father Late. Anant Krishna Salvi was died on 15/08/2020. The applicant had approached to the Hon'ble court U/s 13(3) of Registration of Birth and Death Act 1969, for death certificate of his father, hence hereby calling objection in this regard anyone if having than present their present objection within 30 days from the date of within specified time, than death certificate will be issued to the applicant

and objection is published on 17/05/2022 under

my signature and seal of Hon'ble court.

By order

Assistant Superintendent JMFC, 8th court at Thane

The public is hereby informed on behalf of my Client MR. VIPUL KALYANJI TALSANIA that his father LATE MR. KALYANJI THAKERSHI TALSANIA was the owner of Flat no 18 Third Floor, in BOMBAY FRIENDS CHS. LTD, situated Swadhin Sadan, C Road, 50, Churchgate, Reclamation, Mumbai-400020 admeasuring area Total area 1209.50 square ft. (WITH COLUMN), and father LATE MR. KALYANJI THAKERSHI TALSANIA father LATE MR. KALYANJI THAKERSHI TALSANIA expired on dated 08/06/1974 in Mumbai. and he left behind three Legal heirs 1] MR. MAHENDRA KALYANJI TALSANIA (son) 2] MR. MADHUSUDAN KALYANJI TALSANIA (son) 3 MR. VIPUL KALYANJI TALSANIA (son) of the above said Flat. The society has issued a share certificate in favor of 1] MR. MAHENDRA KALYANJI TALSANIA 2] MR. MADHUSUDAN KALYANJI TALSANIA 2] MR. WADHUSUDAN KALYANJI TALSANIA Having Share Certificate No. 17, Distinctive No. 381 to 405. & they have no objection to Transfer, Release, and surrender their right title in to Transfer, Release, and surrender their right title in favor of **MR. VIPUL KALYANJI TALSANIA** as legal heirs of the above said Flat. My Client will be eligib to retain, sale, mortgage, lease, or whatsoever

to retain, sale, mortgage, lease, or whatsoever. If any person or persons have any type of objection possession case, tenancy, gift, mortgage in the said property kindly show their right title and interest with documentary evidence within 15 days from the date of publication of this notice failing which no claims will be accepted and it will be understood that no any person or persons have any rights title and interest in the said property.

Date: 17/05/2022
Palce: Mumbai
Off. No. 23, First Floor, Sun Shine Heights Near Railway Station, Nallasopara [East] Dist. Palghar - 401209.

### PUBLIC NOTICE

Our clients Mrs. Sangeeta Bhaichand Hindocha & Mr. Bhaichand Girdharlal Hindocha, having their address at Flat No.A/301, Rajashree Shopping Centre CHS td., Opp. Railway Station, Mira Road (E) Thane - 401 107 holding original Agreemer dated 25/04/1995 executed between M/s Raidhani Builders and Mahesh S. Patel & Nilesh N. Patel has been lost on 05/03/2022 while our client was travelling from Mira Road Station to Deepak Hospital.

the circumstances our client hereby calls upon the general public to lodge any objections or claim in respect of the said flat and also equested not to deal with any person in respec of the said flat, based on the above mentioned original document lost by our clients. Any objection or claim can be lodged with SBS LEGAL Advocates, within 14 days at the

address given below. SBS LEGAL Date: 17/05/2022 Saroj B Sharma
Advocate High Court, Mun B/07. Jai Poonam Nagar CHS. Ltd. Near Deepa Hospital Lane, Behind Rathod General Store, Mir

PUBLIC NOTICE Take Notice that we are investigating the right and title of the Developeri.e., VAISHNAVI DEVELOPERS through its Partner MR. NAVIN BHIVA MHATRE have acquired the rights of part of the land bearing Survey No. 36 Hissa No. 6 Village Chinchpada area admeasuring 1305 Sq. Mtrs. out of a total area of 2610 Sq. Mtrs. situated at Village Chinchpada, Taluka Ambernath, District Thane, within the limits of Kalyan Dombiyali Municipal Corporation, more particularly escribed in the Schedule hereto (the "Land") All persons having any right, title, interest, benef claim or demand, in or to the Land, or any par thereof, and/or the floor space index/floor area ratio, transferable development rights and development potential in respect thereof, or any part thereof, and/or any of the title deeds in respect o exchange, assignment, allotment, exchange, gift lease, sub-lease, tenancy, sub-tenancy, license, possession, use, occupation, mortgage, charge, lien, guarantee, trust, inheritance, bequest, succession, family arrangement/ settlemen easement, maintenance, development rights, joint development, sub-development, developme management, project management, joint ventur collaboration. Decree or Order of any Court of Law agreement, FSI/ TDR consumption or otherwise howsoever, are hereby required to make the same nown in writing, together with certified true copies of all documentary proof in support thereof, to the undersigned at 207, Second Floor, Agrawal Sadan, Ahilyabai Chowk, Kalyan (W), 421301, within ten days from the date of publication hereof, failing which ny such purported right, title, interest, benefit, clain

### The Schedule Above Referred to: (Description of Land)

ALL THAT piece or parcel of the land bearing old Survey No. 36 Hissa No. 6 Village Chinchpada area admeasuring 1305 Sq. Mtrs. out of a total area of 2610 Sq. Mtrs. situated at Village Chinchpada, Taluka Ambernath, District Thane, within the limits of Kalyan Dombivali Municipal Corporation. Date : 17/05/2022 Sd/- For M/s. S C Legals Place : Kalyan Adv. Chetan D. Agrawal

PUBLIC NOTICE

KNOW ALL MEN BY THESE PRESENTS that Late Razia Bi Shaikh has been lawful owner of Flat No. 105, 1st Floor, Dharavi Laxmi Baug Prabuddha Samata CHS. Ltd., Opp. Municipal Colony, Sant Rohidas Marg, Laxmi Baug, Dharavi, Mumbai - 400022, and she was holding Share Certificate No. 49, distinctive Nos. 241 to 245, which she was purchased from M/s. Pushpa Construction Company vide Agreement for sale dated 22.05.2002, duly registered at Joint Sub Registrar at Mumbai vide document No. BBE-2/2581/2002 in her favour. That said Razia Bi Shaikh died on 23.12.2017, leaving behind her my clients namely Mr. Irshad Rafique Shaikh & Mr. Sheru Shaikh being her sons as only legal heirs to acquire, inheri and use the said flat as owners thereof Any person / party / legal heirs / representative having any adverse claim or interest over the said Flat or part thereof is asked to put the same in writing to me / my client within 14 days from the date of publication hereof otherwise no claim shall be entertained. Mumbai, dated this 17th day of May, 2022.

RATNAKAR T. MISHRA (Advocate High Court wadi, Toplewadi, Western Express Highway Opp. Sai Service, Andheri (E), Mumbai-99 MANUGRAPH INDIA LIMITED CIN: L29290MH1972PLC015772; Registered Office: Sidhwa House, 2<sup>nd</sup> Floor, N. A. Sawant Marg, Colaba Mumbai – 400 005. Email: sharegrievances@manugraph.co

### Website: www.manugraph.com; Tel. No.: 022-22874815 / 0620; Fax No.: 022-22870702 NOTICE

Pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (Listing Regulations), Notice is hereby given that a neeting of the Board of Directors of Manugraph India Limited is scheduled on Thursday, May 26, 2022 to consider among other things, the Company's Audited Financial Statements (Standalone & Consolidated) for the quarter / year ended March 31, 2022 This intimation is also available on the website of the Company at www.manugraph.com and on the websites of the Stock Exchanges where the shares of the Company are listed at

www.bseindia.com and www.nseindia.com. For Manugraph India Limited

Sanjay Shah Chairman & Managing Director Date: May 16, 2022

### **PUBLIC NOTICE**

Notice is hereby given that the original agreement was made and entered into at Bombay, Dated **26/01/1985** between M/S. BAGWE BUILDERS of one pa of the other part of flat premises bearing 'F' Wing, Flat No. 203, 2nd Floor, THE NEW RAJESH NAGAR CO. OP. HSG. SOC, LTD., Near JB Khot School, Raies Nager, Opp. Saibaba Mandir, Borival (West), Mumbai- 400 092 my client **Mrs** Beena Atul Doshi lodged a complaint in Borivali police station vide register No. 1299/2022, Dt. 13.05.2022, the original greement has been lost/misplaced b

anyone finds the original Agreemen having any claim thereon should contact the undersigned within 15 days from the late of publication of this notice, failing which it shall be presumed that there is no claim of anyone in respect thereof and vhatever claim if any shall be deemed to

Advocate Uday V. Singl Office: 2/E/3, Ashirwad Apartment Dhanjiwadi, Rani Sati Marg Malad (East), Mumbai- 400097 Mobile No. 9869076919 Date: 17/05/2022

PUBLIC NOTICE I AM HEREBY INFORMING TO THAT, MY CLIENT SMT. MAMTA AJAY BARNWAL, Age – 40 years (AADHAAR CARD NO. 626993609886/PAN CARD NO. ANUPB5228N), Indian Inhabitant, Residing at FLAT NO. 2/A/505, FIFTH FLOOR, MAHALAXMI RESIDENCY CO – OP HSG SOC LTD. KOPRI, VIRAR - EAST. TAL VASAI , DIST – PALGHAR - 401305. D hereby solemnly stating that :-

MY CLIENT STATES THAT, her husband LATE. AJAYKUMAR SHANKARPRASAD BARNWAL had purchased the FLAT NO. 2/A/505, FIFTH FLOOR, MAHALAXM NO. 2/A/303, FIFTH FLOOR, MAHALAXMI RESIDENCY CO - OP HSG SOC LTD, KOPRI,VIRAR - EAST, TAL - VASAI , DIST - PALGHAR - 401305 from the M/S. MAHALAXMI REALTORS with the registered document within the Sub -Registrar at **VASAI 2- 3191/2015 o**n

dated :- 29/04/ 2015. dated: -29/04/ 2015. My client further states that the Society had transfer her husband's name in the share certificate for the said FLAT NO. 2/4/505 with the 10 fully paid up shares of Rs. 50/- each numbered from 1021 to 1030 and SHARE CERTIFICATE NO. 103
MEMBER'S REGISTRATION NO. 3191/15 MY CLIENT FURTHER STATES THAT her husband LATE. AJAYKUMAR SHANKARPRASAD BARNWAL had died on 13/12/2019 (DEATH CERTIFICATE REGISTRATION NO. D-2020:27-90303-000027 & REG DATE :- 10/01/2020) MY CLIENT FURTHER STATES THAT my client further states that, my client SMT. MAMTA AJAY BARNWAL w/o LATE. AJAYKUMAR SHANKARPRASAD BARNWAL is the legal heir of the deceased application in the said society for transferring the above said FLAT NO.2/A/505 in the name of my client SMT. MAMTA AJAY BARNWAL w/o LATE. AJAYKUMAR SHANKARPRASAD BARNWAL.

My Client Further states that my clien SMT MAMTA A IAY BARNWAI WO LATE BARNWAL is whole and sole 100 % owner and with full possession of the above said FLAT NO. 2/A/505, FIFTH FLOOR, MAHALAXMI RESIDENCY CO – OP HSG SOC LTD, KOPRI,VIRAR - EAST, TAL – VASAI . DIST - PALGHAR - 401305.

If anyone have any objection regarding the transfer of the above said in the name of my client SMT. MAMTA AJAY BARNWAL √o LATE. AJAYKUMAR SHANKARPRASAD BARNWAL then within 15 days of this notice give on writing letter to address mention below. If within 15 days when no one had given letter about any objection/complaint then it is understandable that no one has any objection about the above said flat and e hereby complete the process ahead. Date :17/05/2022

ADV. NII AM NAGESH VETE (ADVOCATE HIGH COURT M/S. ATHARVA ASSOCIATES Vishnu Vihar Complex, Bldg no. 06 Flat no. 01. Behind Snehanial Manvel Pada Road, Virar – East Tal – Vasai, Dist – Palghar -401305

### **PUBLIC NOTICE**

Contact No. :- 9768768645

Take notice that I am investigating the title of my client Mr T Unnikrishnan Pisharody who is the owner of Flat No 802 admeasuring 68:31sq mts i.e 703sqft of carpet area on the 8th floor of the said building known as SIDDHACHAL CHSL bearing CTS NO 386/10 of Matunga Division situated at Dr. B. Ambedkar Road, Matunga (E) Mumbai 400 019 (said Flat) and Holding 10 shares of Rs 50 each bearing Nos 191-200 (ST.NOS-020) of SIDDHACHAL CHSL., (said shares). (Hereinafter the "said FLAT" and "said Shares" together be referred to as the Shares" together be referred to as the "said property")

Originally Smt Nirmala. Dilip Thakka an administrator appointed pursuant to the letters of administration for late Sm Maubai. Lalji Thakkar herein the "Owner-LANDLORD" Siddhachal HAPPY HOMES PVT LTD. A registered company herein called the "Developers" and two of the Directors (1) Naresh. Bhavanji Chheda and (2 Umang .D. Kuwadia and T Unnikrishnan Pisharody called the an Pisnarody called the as per agreement for Permanent Alternative accommodation registered on 25/06/2009 execute etween themselves vide Doc No 4299 Any persons having any claim or right in Any persons around any claim or ingrit respect of the said property by way of allotment, sale, mortgage, lease, Lein License, Gift, Possession, inheritance, succession, share or encumbrance however or otherwise is hereby required to intimate in writing to the undersigned at C-609, Aster Building Dosti Acres, Wadala East, Mumbai 400 037 within 14 days from the date o publication of this notice of his/her/their the date of the control such claims, if any with certified True copies all supporting documents, failing which the claims, if any, of such person's shall be treated as waived

Date: 17/05/2022
Adv Shweta. Mehta

# कोकण किनारपट्टीसह प. महाराष्ट्र, मराठवाड्यातील ९ जिल्ह्यांना येलो अलर्ट

# रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता

मुंबई, दि. १६ ( प्रतिनिधी ) : अंदमान आणि निकोबारच्या बेटांवर मान्सून दाखल झाले आहे. १६ ते १९ मे दरम्यान राज्यातील काही जिल्ह्यांत पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. कोकण किनारपट्टीसह महाराष्ट्रातील ९ जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे. यामध्ये कोल्हापूर, सातारा, सांगली तसेच मराठवाड्यातील परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे. तसेच कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तसेच पुढच्या दोन दिवसात केरळ किनारपट्टीवर मुसळधार पावसाची शक्यताही वर्तवली आहे. दरम्यान, हवामान विभागाने यंदाही वेळेआधीच पाऊस दाखल होण्याची शक्यता वर्तवली होती. गेल्या काही दिवसांपासून उष्णतेमुळे लाही-लाही होत आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, यावर्षी नैऋत्य मान्सून देशात वेळेपूर्वी दाखल होऊ शकतो. अंदमान आणि निकोबार बेटांवर १५ मे रोजी पहिला हंगामी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. त्याप्रमाणे पुढे मान्सून दक्षिण अंदमान समुद्र आणि आग्नेय बंगालच्या

उपसागरात पोहोचले आहे. पश्चिम बंगाल आणि ईशान्येकडील सात राज्यात पुढील पाच दिवस जोरदार पूर्व मोसमी पावसाची शक्यता आहे. अधिक माहितीनुसार, पुढील ५ दिवस अंदमान आणि केरळमधील नजिकच्या शहरांमध्ये मुसळधार पाऊस होईल. केरळसह दक्षिण भारतातील काही राज्यांना पावसाने झोडपून काढलेले असताना महाराष्ट्रातीलही नऊ जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

हवामानतज्ञांच्या मते, पूर्व मान्सून सुरू होण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली असून मान्सून आधी केरळ आणि नंतर उत्तरेकडे सरकेल. केरळमध्ये मान्सून साधारणपणे १ जून रोजी दाखल होतो. परंतु, यंदा वेळेआधी म्हणजे २७ मे रोजी केरळात मान्सूनचे आगमन होणार असल्याची माहिती भारतीय हवामान खात्याने दिली होती. मात्र, पुढच्या दोन दिवसात केरळमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आता वर्तवली आहे. बंगालच्या उपसागरात विषुववृत्त ओलांड्न नैऋत्येकडे झेपावणारे दमदार पावसाळी वारे तसेच ताशी ४५ किमी वेगाने पुढील पाच दिवस वाहणाऱ्या वाऱ्यामुळे अंदमान, निकोबार बेटे, व आग्नेय बंगालच्या उपसागरात मान्सून दाखल झाले असल्याचे मत ज्येष्ठ हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी सांगितले.

### मुंबईला तुंबई म्हणून बदनाम करणार आहात का? नितेश राणे यांचा सवाल

मुंबई शहरात १८ टक्के, पूर्व उपनगरात ४४ टक्के आणि पश्चिम उपनगरात ३६ टक्के नालेसफाई

मुंबई, दि. १६ ( प्रतिनिधी ) : पावसाळा तोंडावर आला असूनही मुंबईत फक्त ३६ टक्केच नालेसफाई पूर्ण झाली आहे. त्यामुळे यंदाही मुंबईला तुंबई म्हणून देश आणि जागतिक स्तरावर बदनाम करणार आहात का? असा सवाल भाजपचे आमदार नितेश राणे यांनी विचारला मुंबईत ३८६ फ्लडिंग पॉईंट आहेत. तिथे पाण्याचा

उपसा करण्यासाठी पंप देण्यापलीकडे आपण काय केले आहे? की यंदाही मुंबईला तुंबई म्हणून देश आणि जागतिक स्तरावर बदनाम करणार आहात? असा सवाल नितेश राणे यांनी मुंबई महापालिका प्रशासन आणि राज्य सरकारला विचारला आहे. या संदर्भात नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. मंबईतील फ्लंडिंग पाईंटस इथे पाण्याचा उपसा

करण्यासाठी पंप लावण्याच्या पलिकडे आपण काय उपाययोजना केल्या आहेत? राज्य सरकार आणि महापालिका प्रशासन या संवेदनशील मुद्यावर विविध विभागांचे मत लक्षात घेता काही धोरण आखणार आहे का? तिथल्या नागरिकांना अशा संभाव्य आपतीजन्य परिस्थिती काय उपाययोजना करायच्या असतात याविषयी आपण काही जनजागरण केलं आहे का? असे सवाल त्यांनी विचारले आहेत.

आमदार नितेश राणे यांच्या पत्रात म्हटले आहे की, पावसाळ्यात मुंबईची तुंबई होते अशीच मुंबईची ओळख सातत्याने प्रसारमाध्यमे देतात. परंतु या तुंबलेल्या मुंबईत अनेकांनी आपले हकनाक जीव गमावले. तरीही त्यावर ठोस उपाययोजना म्हणून मुंबई महापालिकेत दीर्घकाळ सत्ता भोगणारी शिवसेना मात्र काहीही करु शकलेली नाही. मुंबईला नुसती ठेकेदारांच्या फायद्यासाठी रंगरंगोटी आणि देखावा करून गतवैभव प्राप्त होणार नाही. त्यासाठी जनतेच्या मूळ समस्येकडे पण लक्ष दिले पाहिजे. यावर्षी चांगला पाऊस होण्याच्या शक्यता वर्तवल्या जात आहेत. त्यामुळे पावसाळ्यात मुंबईची काय परिस्थिती असेल याची कल्पना करवत नाही.

तुंबणाऱ्या या मुंबईत ३८६ असे धोक्याची ठिकाणे आहेत. ज्याला आपण फ्लडिंग पॉईंटस म्हणतो. यापैकी २८ ठिकाणं एकाच पश्चिम विभागतील आहेत. फक्त माटुंगा, वडाळा, सायन भागतच यातील २५ फ्लडिंग पॉईंट्स आहेत. यंदाच्या पावसाळ्यात समुद्राला २२ दिवस भरतीही असणार आहे. त्यामुळे मुंबईत सलग २५० मिलीपेक्षा अधिक पाऊस पडला तर मुंबईला २६ जुलैच्या परिस्थितीची आठवण येईल का काय? अशी भीती व्यक्त केली जात आहे. पावसाच्या पाण्याचा निचरा या फ्लडिंग पॉईंट्स इथून झाला नाही तर मुंबईकरांना भीषण परिस्थितीला तोंड द्यावं लागेल. या फ्लडिंग पाईंट्स येथे पाण्याचा उपसा करण्यासाठी पंप लावण्याच्या पलिकडे आपण काय उपाय योजना केल्या आहेत? हे आम्हा जनतेस कळाले पाहिजे. राज्य सरकार व पालिका प्रशासन या संवेदनशील मुद्यावर विविध विभागांचे मत लक्षात घेता काही धोरण आखणार आहे का? तेथील नागरिकांना अशा संभाव्य आपतीजन्य परिस्थिती काय उपाययोजना करायच्या असतात या विषयी आपण काही जनजागरण केलं आहे का? या सर्व प्रश्नांची आपण समाधान साधणार आहात की नेहमीप्रमाणे मुंबईला तुंबई म्हणून देश व

नालेसफाईचे काम अत्यंत संथगतीने सुरु आहे. मुंबई शहरातील नालेसफाई १८ टक्के झाली आहे. तर पूर्व उपनगरात ४४ टक्के आणि पश्चिम उपनगरात ३६ टक्के नालेसफाई झाली आहे. मुंबईत एकूण ३६ टक्केच नालेसफाई पूर्ण झाली आहे. त्यामुळे मुंबईची यंदाही तुंबापुरी होणार का? असा सवाल विचारला जात आहे.


# त राजभवनाच्या खर्चात

मुंबई, दि. १६ ( प्रतिनिधी ) : एकीकडे राज्यपाल आणि राज्य शासन मध्ये संघर्ष सुरु असताना दुसरीकडे राजभवनाच्या मागणीवर प्रत्येक वर्षी मोठ्या प्रमाणात धनराशी वितरित करत आहे. मागील २ वर्षात ६० कोटींहून अधिक रक्कम करण्यात

पद्धतीने मजबुतीकरण करणे

कार्यकर्ते अनिल गलगली यांस महाराष्ट्र शासनाने दिली आहे. वर्ष २०१९ च्या तुलनेत मागील २ कोर्टीची वाढ झाली महाराष्ट्र

अनुदानाची माहिती मागितली होती. अनिल गलगली यांस प्रशासन अर्थसंकल्पीय अंदाज पुस्तिकेत अंतर्भूत मागील ५ वर्षाची माहिती उपलब्ध करुन दिली आहे. वर्ष २०१७-१८ मध्ये १३, ९७, २३, ००० इतक्या रक्कमेची तरतुद



म.औ.वि.महामंडळातर्फे खालील कामांकरीता ई - निविदा सूचना मागविण्यात येत आहेत

ई निविदा सूचना क्रमांक १४/२०२२-२०२३ (मुंबई)

रोहा औद्योगिक क्षेत्रातील सांडपाणी निःसारण योजनेची देखभाल व दरुस्ती...रोहा औद्योगिक क्षेत्रात सामाईक सांडपाणी प्रक्रिया केंद्रातील उर्ध्व निःसारण सांडपाणी वाहिनीवर डेटा कम्यनिकेशन सॉफ्टवेअरसह डिजिटल वायरलेस वॉटर मॉनिटरिंग सिस्टमसह, ६०० मि.मी. व्यासाचे फुल बोअर इलेक्ट्रोमॅग्नेटिक फ्लो मिटरचा पुरवटा करणे, बसविणे व कार्यान्वित करणे. रोहा औद्योगिक ₹ १६,०३,६३६.०० जलशुद्धीकरण केंद्र व इएसआर परिसरात ऑपरेटरकरीता केबिन उपलब्ध करुन देणे. रोहा औद्योगिक क्षेत्रातील पाणीपुरवटा योजनेची देखभाल व दुरुस्ती... रोहा औद्योगिक ₹ ₹८,८७,४००.००

उपरोक्त कामांकरीता निविदा प्रपत्र दिनांक १७/०५/२०२२ ते दिनांक ३१/०५/२०२२ पर्यंत महामंडळाच्या http://www.midcindia.org या संकेत स्थळावर उपलब्ध असतील. इच्छुकांनी वरील कामांबाबत दिनांक २४/०५/२०२२ पूर्वी त्यांचे प्रश्न महामंडळाच्या संकेत स्थळावर नोंदवावेत.

क्षेत्रातील इएसआर नं.२ मधील गळती बंद करणे व संरचनेस हाय स्ट्रेंथ प्रोटेक्टीव इएसएम

कंत्राटदारांच्या मुद्यांचे निराकरण /महामंडळाचा खुलासा दिनांक २७/०५/२०२२ पासून महामंडळाच्या संकेत स्थळावर उपलब्ध होईल



FOR LOSS OF SHARE CERTIFICATE

no(s) 12939040 for 15 shares bearing distinctive no(s) 259705312-259705326

standing in the name(s) of VINOD KUMAR JAIN

in the books of M/s RELIANCE INDUSTRIES limited, has/have been lost/misplaced/destroyed and the advertiser has/have applied to the

company for issue of upplicate states of the certificate(s) in lieu thereof, any person(s) who has/have claim(s) on the said shares should lodge such claim(s) with the company's registrars and transfer agents viz Kfin Technologies Private Limited, Selenium Tower B,

Plot no: 31 & 32 Gachibowli, Financial Distric Nanakramguda, Hyderabad - 500032 within 1

days from the date of this notice falling which the

company will proceed to issue duplicate share

पश्चिम रेल्वे

कॅन्टीन कामाकरिता

श्रमिक भाड्याने घेणे

ई-निविदा सूचना क्र. : EL90/MX/2022

23/04 Dated 14.05.2022. कामार्च

कालावधीकरिता ईएमयू वर्कशॉप, महालक्ष्मी

येथे कॅन्टीन कामाकरिता जसे ०२ कक्स व १३

हेल्पर्स (किचन असिस्टन्ट) यांच्याकॅरिता श्रमिक

भाड्याने घेणे. कामाचे अंदाजित मूल्य : रु ..२६.५८,८४३/-, इस्ठे : रु. २.१३.३००/ निविदा सादरीकरणाची व निविदा उघडण्यार्च नारीखा व वेळ : निविदा सादरीकरण दि

(ईलेक्ट्रॉनिकली). वेबसाइट विवरण : निविदा

विवरण वेबसाइट https://www.ireps

gov.in वर सादर करता येईल व प्रस्ताव पाहात येतील. 010

Like us on: f facebook.com/WesternRly

**PUBLIC NOTICE** 

I Mr. Priyesh Ashvinkumar Jobanputra Managing Partner of M/s OM

International situated at Shop No 1-2-B

Shree Samarth Apartment, Village

Dawadi, Dombivali East, Thane-421201

Maharashtra holding Reg. Certificate

No. B-0828/MAH/PART/1000+/5/9169

/2016 under the Emigration act 1983

for export of Manpower has closed our business with effect from January 2022

as our Registration Certificate has

expired. In the event there off., any

complain against me, be referred withi

30 days of publication of this notice

copies of the complaint may also be

sent to Protector General of Emigrants,

Ministry of external Affairs, Akbar

Bhavan Satya Marg, Chanakyapuri, New

Sd/

Priyesh Ashvinkumar Jobanputra

M/s OM International

situated at Shop No 1-2-B, Shree

ımarth Apartment, Village-Dawa Dombivali East, Thane-421201,

Place: Dombivali, Maharashtra

Dated: 17 May 2022

एव्हरग्रीन टेक्सटाईल्स लिमिटेड

मीआयण्न क. : 1.17120MH1985PLC03765

एस. ए. ब्रेल्वी रोड, फोर्ट, मुंबई ४०० ००१.

दूर. क्र. ०२२ २२०४०८१६

ईमेल आयंडी : rmb@podarenterprise.com

सूचना

मीक्यरिटीज ॲन्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सूर्च

अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन २०१५ च्या विनियमन २९ सहवाचन विनियमन ४१

अंतर्गत यादारे सचना देण्यात येत आहे की. दि. ३१

मार्च, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही अखीरकरिता

करणे व त्यांना मान्यता देण्याकरिता कंपनीच्य

संचालक मंडळाची सभा मंगळवार, दि. २४ मे

२०२२ रोजी आयोजित करण्यात आली आहे.

सदर तपशील कंपनीची वेबसाइट **ww**y

evergreentextiles.in व बीएसई लिमिटेड

वेबसाइट www.bseindia.com वर उपलब्ध

PUBLIC NOTICE

& (2) Mrs. Neha Javed Khan, members of Flat No

601- A, on Sixth Floor, Wing No. A-1 / 23 & 24 (hereinafter referred to as the "Said Flat"), in the

Rajesh Enclave Co. Op. Hsg Soc. Ltd., (hereinafte reffered to as the ("Said Society") at Sai Baba Nagar Miraroad (E), Dist. Thane - 401107, for the following

Mr. Salim Abdul Sattar Shaikh and Mrs. Nilofer Sali

Shaikh has purchased the said flat from M/s. Manish

Construction, and Mrs. Nanno Begum has

Shaikh (Wife & Legal Heir of Mr. Salim Abdul Satta

rchased the said flat from Mrs. Nilofer Salim

एव्हरग्रीन टेक्सटाईल्स लिमिटेडकरिता

राजेंद्र मनोहरसिंह बोलय

(डीआयएन : ०००८६३९५)

परीक्षित वित्तीय अहवालांवर विचारविनीमय

Delhi 110021

१५ ०६.२०२२ रोजी दु.

९०० कार्यालयीन दिवस वा ०३ वर्ष

१२.०० पर्यंत

0101

certificate(s) in respect of the said shares.

Date : 17th May 2022 Place: Mumbai

issue of duplicate share

Name(s) of the Shareholder(s)
VINOD KUMAR JAIN

पिरामल कॅपिटल अँड हाऊसिंग फायनान्स लिमिटेड (यापूर्वीची ओळख दिवाण हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड ) **नोंदणीकृत कार्यालय** : २ रा आणि ३ रा मजला, रुस्तोमजी आर - केड, रुस्तोमजी एकरस, दिहसर

निर्देश, कार्रापुर ३०० ७६८ <mark>नोदणीकृत कार्याजय : द</mark>ुनिट क्रमांक ६०१, ६ वा मजला, पिरामल अमिटी बिल्डिंग, पिरामल अगस्त्य कॉर्पोरिट पार्क, कमानी जक्शन, फायर स्टेशनसमोर, एलबीएस मार्ग, कुर्ला (पश्चिम), मुंबई ४०० ०७०.

न्याप्रमाणे निम्नस्वाक्षरीकार हे पिरामल कॅपिटल ॲंड हाऊसिंग फायनान्स लिमिटेड (यापवींची ओळख दिवाण हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशन

ज्यात्रमाण किनेत्रस्थारात्रार्था है। निर्माण कार्यस्था जा हार्यस्था जायात्रस्था आकृति । याचे सिक्युरिटायझेशन अंड सिक्युरिटायझेशन अंड सिक्युरिटा है। किमिटेड ) याचे सिक्युरिटायझेशन अंड सिक्युरिटी इंटरेस्ट (इन्फोर्समेंट) नियम २००२ चे कलम १३ (१२) चा नियम ३ अनुसार प्राप्त झालेल्या

अधिकारांना अनुसर्कत आधिकृत अधिकारी यांनी खालील प्रमाणं नमूद केलेले कर्जदार / हमीदार यांना मागणी सूचना निमेमित करून सूचनेत अधिकारांना अनुसरून आधिकृत अधिकारी यांनी खालील प्रमाणं नमूद केलेले कर्जदार / हमीदार यांना मागणी सूचना निमेमित करून सूचनेत नमूद केल्या अनुसार थकीत रक्कम सदरील सूचनेच्या प्राप्त झाल्याच्या तारखेपासून ६० दिवसांत अदा करण्याची सूचना केली होती. मात्र सदरील कर्जदार, हमीदार सदरील रक्नमेचा विहित कालावधीत भरणा करण्यास अपयशी ठरल्यामुळे कर्जदार आणि हमीदार यांना तसेच आम् जनतेला यादवारे कळविण्यात येते की निम्नस्वाक्षरीकार यांनी खालील प्रमाणे नमद केलेल्या मालमतांचा प्रतीकात्मक ताबा सदरील कायदयाचे जनतम् १३ उपकर्तम् (४) अनुसार तसेच त्यासह वाचा सिक्युरिटी इंटरेस्ट इन्जीसमेट नियम २००२ चा नियम ८ अनुसार घेतला आहे. कजेदार यांचे लक्ष कायद्याचे कलम १३ उपकर्तम् (८) कडे वेधून घेण्यात येत आहे, ज्यानुसार त्यांच्याकडे प्रतिभूत करण्यात आलेल्या मालमता रिडीम करण्यासाठी कालावधी उपलब्ध आहे. विशेषतः कर्जदार आणि आम जनतेला याद्वारे सूचित करण्यात येते की त्यांनी सदरील माजमताच्या संदर्भात कोणत्याही स्वरूपाचा व्यवहार करू नये आणि असा कोणताही व्यवहार झाल्यास तो पिरामल कॅपिटल अँड हाऊसिंग फायनान्स लिमिटेड (यापूर्वीची ओळख दिवाण हाऊसिंग फायनान्स कॉपरिशन लिमिटेड) यांच्या खालील प्रमाणे नमूद केलेली रक्कम अधिक त्यावरील

व्याज	टेड (यापूर्वीची ओळख दिवाण हाऊसिंग फायनान्स कॉर्परेशन लिमिटेड) यांच्या खालील प्रमाणे नमूद केलेली रक्कम इतक्या भारास पात्र असेल.			
अनु. क्र.	कर्जदार/ हमीदाराचे नाव	प्रतिभूत मालमत्तेचे विवरण (स्थावर मालमत्ता)	मागणी सूचना दिनांक व रक्कम	ताबा दिनांक
१.	(कर्ज कोड क्र. ००००१३३६/ घोडबंदर शाखा), दर्शना एस. चांदवणे (कर्जदार), रवी रंगा वाघमारे (सह-कर्जदार)	मालमत्तेचा सर्व तो भाग व भूखंड : फ्लॅट क्र. १२०४, बिर्ल्डींग क्र. १२, रिजेंन्सी सरवम, गुप्ता इस्टेटजवळ, टिटवाळा पूर्व, ठाणे ठाणे महाराष्ट्र ४२९ ६०५.	दि. २१.१०.२०२१ रोजी रु. २३,१४,८१९/– (रु. तेवीस लाखा चौंदा हजार आउशे एकोणीस मात्र)	दि. १४.०५.२०२२
۲.	(कर्ज कोड क्र. ००००५६७१/ कल्याण शाखा), पुनम पी. पाटिल (कर्जदार) अमित पी. पाटील (सह– कर्जदार)	मालमत्तेचा सर्व तो भाग व भूखंड : गुजारा अव्हेन्यु, प्लॅट क्र. ए/७०२, ७ वा मजला, पाथाडी, एस. क्र. १०९/१ए/१/२, गावालनणे रोड, यशवंत नगर/ कोंबडेमला पाथाडी फाटा, नाशिक, महाराष्ट्र ४२२०१०.	दि. २२.११.२०२१ रोजी रु. २१,४४,८९९/- (रु. एकवीस लाख चळ्वेचाळीस हजार आउरो नव्याण्णव मात्र)	दि. १३.०५.२०२२
₹.	(कर्ज कोड क्र. ०००४१३९७/ दहिसर शाखा), राजेश एस. पवार (कर्जदार) गिरीश शिवराम पवार (सह-कर्जदार)	मालमत्तेचा सर्व तो भाग व भूखंड : फ्लॅट क्र. २३ व २४, ४ था मजला, गिरीराज अपार्टमेंट सीएचएसएल, मेट्रो एअरपोर्ट रोड स्टेशनजवळ, अंधेरी कुली आरडी, कदमवाडी, अंधेरी पूर्व, मुंबई उपनगरीय, महाराष्ट्र ४०० ०५३.	दि. ०९.०९.२०२० रोजी रु. १,०७,५२,४२३/– (रु. एक करोड सात लाख बावन्न हजार चारशे तेवीस मात्र)	दि. १३.०५.२०२२
٧.	(कर्ज कोड क्र. एमयूएम३८३६०) दहिसर शाखा, नितीन कोनी (कर्जदार)	मालमत्तेचा सर्व तो भाग व भूखंड : घर/ पलॅंट क्र. ४०२/बी, ४ था मजला, अटलांटिस सीएचएस सेक्टर, ठाणे पश्चिम, गाव बोरिवडे, ठाणे ४०० ६०१	दि. २७.०३.२०१९ रोजी रु. १४,०५,३२९/– (रु. चौंदा लाख पाच हजार तीनशे एकोणतीस मात्र)	दि. १२.०५.२०२२
ч.	(कर्ज कोड क्र. ०००३५१५४/ मुंबई मेट्रो शाखा), सचिन बाजीराव कदम (कर्जदार) सीमा सचिन कदम (सह-कर्जदार)	मालमत्तेचा सर्व तो भाग व भूखंड : फ्लॅट क्र. ४०२, ४ था मजला, बी विंग, सौभाग्य रेसिडन्सी, सेक्टर १०, प्लॉट क्र. १२२/१२३, खारघर, नवी मुंबई रायगड महाराष्ट्र ४१० २१०.	दि. २२.११.२०२१ रोजी रु. ५,४३,४०२/– (रु. पाच लाखा त्रेचाळीस हजार चारशे दोन मात्र)	दि. १३.०५.२०२२
ξ.	(कर्ज कोड क्र. ००००३७५६/फोर्ट शाखा), तन्वी महेंद्र गुरव (कर्जदार) महेंद्र बबन गुरव (सह-कर्जदार)	मालमत्तेचा सर्व तो भाग व भूखंड : फ्लॅट क्र. ३१२, ३ रा मजला, बिल्डींग क्र. ०६ प्लॉट क्र. ११९, चंद्रमुखी बिल्डींग गेट गाव, शिरीष पाडा, वाडा, पालघर ठाणे महाराष्ट्र ४०१ ४०४.	दि. २१.१०.२०२१ रोजी रु. ११७२१००/– (रु. अकरा लाख बाहत्तर हजार शंभर मात्र)	दि. १३.०५.२०२२
<b>9</b> .	(कर्ज कोड क्र. एमयूएम३८९८०/ दहिसर शाखा), राजेश बबन काळे (कर्जदार)	मालमत्तेचा सर्व तो भाग व भूखंड : एच/ फ्लॅट क्र. ३०४/जे, मजला क्र. ३ रा, ओमकार रोयाल रेसिडन्सी, सेक्टर पनवेल गाव, आकुली, नवी मुंबई महाराष्ट्र ४१० २०९.	दि. २१.१०.२०२१ रोजी रु. १५,४१,८६३/– (रु. पंधरा लाखा एकेचाळीस हजार आठशे त्रेसष्ट मात्र)	दि. १४.०५.२०२२
۷.	(कर्ज कोड क्र. ००००९५२४/ ठाणे शाखा), कोहिनूर एनग्रेव्हर्स (कर्जदार) नागेश्वर राव नित्तूरी (सह-कर्जदार)	मालमत्तेचा सर्व तो भाग व भूखंड :एम-मशीन- नाव : सीएनसी वर्टिकल मशीनिंग सेंटर्स, एपी-मंडिल क्र. : एक्सटीआरओएन ७५५	दि. १९.११.२०१९ रोजी रु. १९,०४,३०८/- (रु. एकोणीस लाख चार हजार तीनशे आठ मात्र)	दि. १४.०५.२०२२
۶.	(कर्ज कोड क्र. ००००६६९७/ पनवेल शाखा), प्रदीप सुरेश कांबळे (कर्जदार) संदीप सुरेश कांबळे (सह- कर्जदार)	मालमत्तेचा सर्व तो भाग व भूखंड : फ्लॅट क्र. ३०२, ३ रा मजला, माउली रेसिडन्सी, आय. ए. विंग, कृष्णा आंगन सीएचएसजवळ, नेवाली, पनवेल, रायगड, ठाणे महाराष्ट्र ४०० ७०६.	दि. २८.०८.२०१९ रोजी रु. २८,०६,१४१/– (रु. अड्डावीस लाख सहा हजार एकशे एकेचाळीस मात्र)	दि. १३.०५.२०२२
१०.	(कर्ज कोड क्र. ००००५९५४/पनवेल शाखा), भंडारी यादव (कर्जदार)	मालमत्तेचा सर्व तो भाग व भूखंड : फ्लॅट क्र. ९०१, ९ वा मजला, एलेगंट लोना, प्लॉट क्र. १०३, सेक्टर २ए, कॉलेज फाटाजवळ, करंजडे, नवी मुंबई रायगड ४१० २०६.	दि. २५.०६.२०१९ रोजी रु. ५८,७७,३२४/- (रु. अड्डावन्न लाख सत्याहत्तर हजार तीनशे चोवीस मात्र)	दि. १४.०५.२०२२
११.	(कर्ज कोड क्र. ००००४६१८/ पनवेल शाखा), आनंद भिका बाविस्कर (कर्जदार) अनिता आनंद बाविस्कर (सह-कर्जदार)	मालमत्तेचा सर्व तो भाग व भूछांड : फ्लॅट क्र. १०१, १ ला मजला, डी विंग, शंकर शिळा सीएचएस लि., सेक्टर ०९, प्लॉट क्र. एफ ६५, ऐरोली, नवी मुंबई ठाणे महाराष्ट्र ४०० ७०८	दि. १८.१२.२०२१ रोजी रु. २८,४८,७०६/– (रु. अट्ठावीस लाख अट्ठेचाळीस हजार सातशे सहा मात्र)	दि. १३.०५.२०२२
१२.	(कर्ज कोड क्र. ०००१०२०३/ मुंबई मेट्रो शाखा), सुभाष काशिनाथ पाटील (कर्जदार) मंगला सुभाष पाटील (सह-कर्जदार)	मालमत्तेचा सर्व तो भाग व भूखंड : फ्लॅट क्र. ५०२, ५ वा म जला, बिर्ल्डींग क्र. ३/के टाईप डी फेज १, मोहन तुलसी विहार, बदलापूर पश्चिम, बदलापूर ठाणे महाराष्ट्र ४२१ ५०३.	दि. १०.१०.२०१४ रोजी रु. ८,४८,१८३/– (रु. आठ लाख अड्डेचाळीस हजार एकशे त्र्याऐंशी मात्र)	दि. १२.०५.२०२२
१३.	(कर्ज कोड क्र. ०००३१४७४/ मुंबई मेट्रो शाखा), सतिष जे. हजारे (कर्जदार) सीमा सतिष हजारे (सह- कर्जदार)	मालमत्तेचा सर्व तो भाग व भूखंड : फ्लॅट क्र. ०३, २ रा मजला, उत्तम सप्ना एलेगेंस वा यू एस एलेगन्स, सत्या कॉलनी, बी/ एच विकास कॉलनी, आयटीआय सिमल, त्रिंबक रोड, नाशिक शिवार, नाशिक, महाराष्ट्र ४२३ ५०२.	दि. १८.०२.२०१९ रोजी रु. ४५,४२,१२९/– (रु. पंचेचाळीस लाख बेचाळीस हजार एकशे एकोणतीस मात्र)	दि. १३.०५.२०२२
१४.	(कर्ज कोड क्र. ००००६३९६/ अंबरनाथ शाखा), फिरोझ अहमद शेखा (कर्जदार) साकीब शेखा (सह- कर्जदार)	मालमत्तेचा सर्व तो भाग व भूखांड : फ्लॅट क्र. १०३ व १०४, १ ला मजला, ए विंग, सिद्दीकी सनराईज टॉवर सीएचएसएल, भारत गीअर्स, मुंबई पुणे हायवे, शिळ रोड, मुंब्रा पूर्व, ठाणे महाराष्ट्र ४००६१२.	दि. २९.०४.२०२१ रोजी रु. ४३,४९,४९०/– (रु. त्रेचाळीस लाख एकोणपन्नास हजार चारशे नव्वद मात्र)	दि. १३.०५.२०२२
१५.	(कर्ज कोड क्र. ०००३५७६३/ मुंबई मेट्रो शाखा), बबिता राजेंद्र मेहता (कर्जदार) आकाश राजेंद्र मेहता (सह-कर्जदार)	मालमत्तेचा सर्व तो भाग व भूखंड : फ्लॅट क्र. ४०४, ४ था मजला, ए विंग, बिल्डींग क्र. १, रामचंद्र रेसिडन्सी, कोपरी नाकाजवळ व मेहता इंडस्ट्रियल इस्टेट, चंदनसार मेहता इंडस्ट्रियल इस्टेट, चंदनसार बिरार पूर्व, ठाणे महाराष्ट्र ४०१ ३०५.	दि. १४.०६.२०२१ रोजी रु. २४,४२,५३९/– (रु. चोवीस लाख बेचाळीस हजार पाचशे एकोणचाळीस मात्र)	दि. १३.०५.२०२२
१६.	(कर्ज कोड क्र. ०००२६०१३/ मुंबई मेट्रो शाखा), सलिम यासिम मन्सूरी (कर्जदार) मोहम्मद साजिद सलिम मन्सूरी (सह-कर्जदार)	मालमत्तेचा सर्व तो भाग व भूखंड : फ्लॅट क्र. २१, २ रा मजला, बिल्डींग क्र. ५-बी, नरेंद्र पार्क वीनस सीएचएसएल, नया नगर, मिरा रोड पूर्व, ठाणे महाराष्ट्र ४०१ १०५.	दि. २८.०६.२०२१ रोजी रु. ३१,०४,९१६/– (रु. एकतीस लाखा चार हजार नउरो सोळा मात्र)	दि. १३.०५.२०२२
१७.	(कर्ज कोड क्र. ००००११५३/ मिरा भाईंदर शाखा), सुहास अशोक मेस्त्री (कर्जदार) प्रियांका सुहास मेस्त्री (सह-कर्जदार)	मालमत्तेचा सर्व तो भाग व भूखंड : फ्लॅट क्र. ७१४, ७ वा मजला, सी विंग, बिल्डींग क्र. १ देव आश्रय अपार्टमेंट, भक्ती रेसिडन्सी, शनी मंदिरजवळ, एल. छेडा मार्ग, नालासोपारा पश्चिम ठाणे महाराष्ट्र ४०१ २०३.	दि. २९.०६.२०२१ रोजी रु. १७,५५,५९८/– (रु. सतरा लाख पंचावन्न हजार पाचशे अठ्ठयाणव मात्र)	दि. १३.०५.२०२२
१८.	(कर्ज कोड क्र. ००००२५८३/ टिटवाळा शाखा), प्रविण गोपीनाथ कदम (कर्जदार) तेजस्वी प्रविण कदम (सह-कर्जदार)	मालमत्तेचा सर्व तो भाग व भूखंड : फ्लॅट क्र. २०१, २ रा मजला, ए विंग, एकवीरा गौरव अपार्टमेंट, माउली फर्निचरजवळ, वांगणी पूर्व, ठाणे महाराष्ट्र ४२९ ५०३.	दि. २३.०७.२०२१ रोजी रु. ११,४६,८८३/– (रु. अकरा लाख सेहेचाळीस हजार आठशे त्र्याऐंशी मात्र)	दि. १३.०५.२०२२
१९.	(कर्ज कोड क्र. ००००११३३/ नालासोपारा शाखा), कृष्णेंद्र कुमार राय (कर्जदार)	मालमत्तेचा सर्व तो भाग व भूखंड : फ्लॅट क्र. ६०३, ६ वा मजला, विंग डी, सेंटोसा पार्क, एकता पार्कविले, याझू पार्कजवळ, ग्लोबल सिटी, बायपास रोड, विरार पश्चिम, ठाणे महाराष्ट्र ४०१ ३०३.	दि. २३.०८.२०२१ रोजी रु. १६,४२,७७८/– (रु. सोळा लाखा बेचाळीस हजार सातशे अङ्घयाहत्तर मात्र)	दि. १३.०५.२०२२
२०.	(कर्ज कोड क्र. ००००२२७०/ डोंबिवली शाखा), ज्योती अभिजीत पाटील (कर्जदार)	मालमत्तेचा सर्व तो भाग व भूखंड : फ्लॅट क्र. ०३, तळ मजला, बी विंग, साई राज सीएचएस, स्वामी समर्थ मठ, कोपर, डॉबिवली पश्चिम, ठाणे महाराष्ट्र ४२१ २०१.	दि. २३.०८.२०२१ रोजी रु. २१,६३,४३१/– (रु. एकतीस लाख त्रेसष्ट हजार चारशे एकतीस मात्र)	दि. १३.०५.२०२२

मालमत्तेचा सर्व तो भाग व भूखांड : फ्लॅट क्र. ३०५, ३ रा मजल

बी विंग, बिल्डींग क्र. १, स्टार एनक्लेव्ह सीएचएसएल, पुष

पश्चिम, ठाणे महाराष्ट्र ४०१ ३०३.

वसई ठाणे ठाणे महाराष्ट्र ४२१ २०२.

४०१ १०५.

पार्क रेसिडन्सी ग्रीन फिल्डस. पद्मावती नगर. आगाशी रोड. विर

मालमत्तेचा सर्व तो भाग व भखंड : श्रीनिवास पापडी वसई पश्चिम

मालमत्तेचा सर्व तो भाग व भखांड : फ्लॅट क्र. ६०२.६ वा

जला. बी विंग, नरेश एम्पायर सीएचएसएल, इंद्रलोक फेज ३

आयडीअल पार्कजवळ, एम बी रोड, भाईंदर पूर्व, ठाणे महारा

मालमत्तेचा सर्व तो भाग व भखांड : फ्लॅट क्र. १०३. १ ला मजला

बिल्डींग क्र. डी८, टाईप डी, शिवम विहार, आदर्श नगरजवळ

स्टेशन रोड, सोळसुंबा गाव, उंबरगाव पूर्व, गुजरात वलसा

सही/-(प्राधिकृत अधिकारी) पिरामल कॅपिटल ॲंन्ड हाउसिंग फायनान्स लि

दि. १३.०५.२०२२

G. १४.०५.२०२२

कार्यालयाने १२,४९,७२,००० लाख खर्च केले. वर्ष २०१८-१९ मध्ये एकुण खर्च करण्यात आली.

तर १३,७१,७७,००० इतकी रक्कम

बिर्ला प्रिसीजन टेक्नोलॉजीस लिमिटेड सीआयएन : L29220MH1986PLC041214

नोंदणीकृत कार्यालय: २३, बिर्ला मेंशन क्र. २, पहिला मजला, डी. डी. साठे मार्ग, प्रार्थना समाज, मुंबई ४०० ००४. इर. क्र. +९१ ०२२ २३८२५०६० ईमेल : info@birlaprecision.com वेबसाइट : www.birlaprecision.co

सेबी (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन, २०१५ च्या विनियमन २९ व ४७ (१) (ए) सहवाचन याद्वारे सचना देण्यात येते की. बिर्ला प्रिसीजन टेक्नोलॉजीस लिमिटेड यांच्या संचालक यांच्य मंडळाची सभा मंगळेवार, दि. २४ मे, २०२२ रोजी पहिला मजला दलामाल हाउस, नरिमन पॉईंट, मुंबई ४०० ०२१ येथे दि. ३१ मार्च, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही व वित्तीय वर्ष अखेरकरिता कंपनीच्या अलेखापरीक्षि वित्तीय अहवालांवर विचारविनीमय करणे व त्यांना मान्यता देण्याकरिता आयोजित करण्यात येत आहे. सदर माहिती कंपनीची वेबसाइट www.birlaprecision.com तसेच बीएसई लि. ची वेबसाइट www.bseindia.com वर उपलब्ध असेल. बिर्ला प्रिसीजन टेक्नोलॉजीस लिमिटेडकरित

वेदांत बिल व्यवस्थापकीय संचालव दिनांक: १६.०५.२०२२

### a.k. A. X. Capital Finance Limited

Registered Office: 601-602, 6th Floor, Windsor, Off CST Road, Kalina, Santacruz (East), Mumbai – 400 098 (INDIA) Tel: +91 (022) 6754 6509 [Fax: +91 (022) 6610 0594 Email: compliance@akgroup.co.in | CIN: U51900MH2006PLC214277 website: www.akgroup.co.in

NOTICE TO THE DEBENTURE HOLDERS FOR EXERCISING CALL OPTION (REGULATION 15 (7) OF SEBI (ISSUE AND LISTING OF NON-CONVERTIBLE SECURITIES) REGULATIONS, 2021)

A. K. Capital Finance Limited - Series L (ISIN: INE197P07201)

This is to notify that A. K. Capital Finance Limited proposes to exercise call option for the aforesaid ISIN in terms of the relevant issue documents. The Call option will be exercised on June 29, 2022. The Record Date for this purpose has been fixed on June 21, 2022 as per the terms of the relevant issue documents. The principal amount along with interest due till the Call option date of the aforesaid ISIN shall be remitted on **June 29, 2022**. This is for information of the concerned Debenture Holders only



### बँडबकेट मेडिआ ॲन्ड टेक्नोलॉजी लिमिटेड सीआयएन : U93000MH2013PLC246147 कार्यालय क्र. २०८, २ री मंजिल, शिव शक्ती, एसआरए सीएचएस लि. लिव

रोड, अण्णा नागार, अंधेरी पश्चिम, मुंबई ४०० ०५३. +९१ ८६५२३ ६९९७५ वेबसाइट : www.br ईमेल : info@brandbucketmediatech.com

अति विशेष सर्वसाधारण सभेची सूचना

सूचना याद्वारे देण्यात थेते की, कंपनीची अति विशेष सर्वधाधाण सभा सोमवार, दि. ६ जून, २०२२ रोजी कार्यालय क्र. २०८, २ रा मजला, शिव शक्ती, एसआरए सीएचएस लि. लिंक रोड, अण्णा नगर, अंधेरी

**पश्चिम, मुंबई ४०० ०५३** येथे कंपनीच्या अतिविशेष सर्वसाधारण सभेची सूचना दि. ९ मार्च, २०२२ रोजी पा गडलेल्या व्यवसायांवर विचार विनीमय करण्याकरिता आयोजित केली आहे. ग्रॅक्सी प्रपत्र. अटेन्डन्स पावती यांच्यासह सदर सचनेची पाठवणी सर्व सभासदांना त्यांच्या नोंदणीकत आयडीवर पाठवली आहे व सदर कंपनीची वेबसाइटवर उपलब्ध आहे.

तभेमध्ये उपस्थित राहून मतदान करण्याचा अधिकार असलेल्या व्यक्तींनी त्यांचे मतदान व्यक्तीश: वा प्रॉक्सी प्राधिकत प्रतिनिधी यांच्याद्वारे करावे व सर्व प्रॉक्सीज विहित प्रारूप/ प्राधिकतरित्या स्वाक्षरी करून व्यक्तींन हार्यालय क्र. २०८, २ रा मजला, शिव शक्ती, एसआरए सीएचएस लि., लिक रोड, अण्णा नगर, अंधेरी पश्चिम, मुंबई ४०० ०५३ येथे सदर सभेच्या ४८ तासांच्या आत सभेमध्ये जमा करावे.

ब्रॅडबकेट मेडिआ ॲन्ड टेक्नोलॉजी लिमिटे निशीगंधा एस. केळूस्क व्यवस्थापकीय संचालक

जाहीर सूचना सूचना याद्वारे देण्यात येते की, आम्ही उप निबंधक कार्यालय, अंधेरी येथे स्थावर मालमत्तेच्या अर्थात दुका क्र. ०२, मोजमापित ३२५ चौ. फूट, बिल्डींग क्र. १२, बिल्डींग गोमती वैशाली सीएचएस लि., वैशाली नगर, जोगेश्वरी (पश्चिम्), मुंबई ४०० १०२ येथील जमिनीवरील बांधकामित जमिन धारक सी. टी. एस क्र. ५०२/४, गाव ओशिवारा, तालूका अंधेरी येथील नोंदणीकरण जिल्हा व उप-जिल्हा मुंबई शहर व मुंबई उपनगरामधील मालमत्तेच्या संदर्भातील १९९२ ते २०२२ पर्यंत ३० वर्षांकरिता, श्री. जर्याहेंद्र रामविलास् यादव व श्री. अवधेश रामविलास यादव हे मालक असून त्यांच्याकडून मुंबई येथील उप निबंधक यांच्यास नोंदणीकृत व दस्तावेज क्र. पी-४०५२ दि. ०२.१२.१९८५ अंतर्गत करारे दि. १३.११.१९८४ चे करार विजय

आणलेले करार गहाळ झाले आहेत व गहाळ झाल्याच्या तारखेपासून भरपूर शोधकार्य सुरु आहे. श्री. जयहिंद रामविलास यादव व श्री. अवधेश रामविलास यादव यांनी विक्रीकरिताच्या करार अंतर्ग दि. २६.१०.१९८७ रोजी सदर दुकान श्री. मोहम्मद सिद्दीकी अली मोहम्मद मिठा विक्रेता १. कन्हैयालाल रामविलास यादव, २. श्री. जयहिंद रामविलास यादव ३. श्री. अवधेश रामविलास यादव खारेदीदार म्हणू-दस्तावेज क्र. १२३३/८७ दि. २५.०३.१९८७ अंतर्गत अधेरीच्या उप-निबंधक यांच्यासह नोंदणीकृत करू

स्थापत्या प्रा. लि. प्रमोटर व मोहम्मद सिद्दीकी अली मोहम्मद मिठा खारेदीदार म्हणून त्यांच्या दरम्यान अंमलात

त्यामुळे, आम्ही सदर जाहीर सूचना मागवीत आहोत व कोणाही व्यक्तीस/एसआरओ यांना सदर कार्यालय सदर रोअर्समध्ये कोणतेही आक्षेप वा विक्री वा दावे वा कोणतेही हक, अधिकार वा हितसंबंध असल्यास व स्तर शेअसेंसंबंधात विक्री, अवलाबदल, भेट, गहाण, प्रभार, न्यास, ताबा, वारसा, भाडेकरार, धारणाधिकार जप्ती वा अन्य काही असल्यास त्यांनी याद्वारे अधोहस्ताक्षरित यांचे कार्यालय **दास असोसिएट्स,** २३/ए २ रा मजला, १०५, भारत हाउससमोर, मुंबई समाचार मार्ग, फोर्ट, मुंबई - ४०० ०२३ येथे पुराव्य स्वरूपात सदर दस्तावेज तारखोपासून ७ दिवसांच्या आत सूचित करणे आवश्यक आहे अन्यथा सदर विक्री पूर्ण करण्यात येईल व दावे काही असल्यास ते अधित्यागीत मानले जातील ठिकाण : मुंबई

दास असोसिएट्सकरिता वकील उच्च न्यायाल

### **PUBLIC NOTICE**

Notice is hereby given that, under instructions of my client, I am investigating and verifying the Title of Mr. Vinay Ashok Pandare in respect of the premises more particularly described in the Schedule hereunder written ("the said premises").

All and/or person/s having or claiming any right, title, claim, interest or objection of whatsoever nature in respect of the said premises or any part thereof whether by way of sale, exchange, assignment, gift, bequest, pledge donation, lease, sub-lease, tenancy, sub-tenancy, leave and license, license, covenant, mortgage, encumbrance, lien, charge, trust, inheritance, succession, agreement, contract, memorandum of understanding, occupation, possession, family arrangement, settlement, maintenance, Decree or Order of any court of law, lispendens, attachment, reservation, easement or any liability or commitment or demand of any nature in respect of the said premises whatsoever or otherwise howsoever are hereby requested to inform the same in writing alongwith supporting original documents to the undersigned having his office at Adv. Bhushan K. Bhoir, A-101/102. Jeevan Vihar C.H.S.L, H.D.Koparkar Marg, Near Nahur Railway Station, Bhandup East, Mumbai- 400042 within 14 days from the date of publication hereof, failing which the claims, interest, and/or objections, if any, shall be deemed to have been waived and/abandoned.

### THE SCHEDULE ABOVE REFERRED TO ("the said premises")

Shop No.2, admeasuring about 362 sq.ft. (Built Up Area), situated at Ground floor, Vakratunda Co-Operative Hsg. Soc. Ltd., Plot No. 93/101, Opp. Golden Palace, Datar Colony, Bhandup East, Mumbai- 400042, situated on City Survey No. 968 of Village Kanjur, Taluka- Kurla, M.S.D. 'S' ward, together with the Five shares of the Share Certificate No. 15 and membership rights of the Vakratunda Co-Operative Hsg. Soc. Ltd. Dated this 14th day of May, 2022 At, Mumbai

Adv. Bhushan Kamalakar Bhoir

### **PUBLIC NOTICE** Notice is hereby given to the general public that my clientsShri. Vikram

Dayashankar Maurya and Smt. Anju Dayashankar Maurya are the joint owner of the Scheduled Property which theyhad purchased from Shri. Kishan Manikrao Jadhav by an Agreement for Sale dated 29.03.2022 registered on 30.03.2022 with the Sub-Registrar of assurances at Borivali under serial no. BRL-4/ 5246/ 2022. My clients further declares that they are not in possession of Agreement dated 23.01.1999 registered on 20.08.2000 with the Sub-Registrar of assurances at Mumbai under serial no. PBBJ/367/1999 was executed by and between M/s. Classic Developers Private Limited hereinafter referred to as 'The Builders/ Promoters' of the First Part and Mrs. J. S. Paralkar and Mr. V.G. Chaudhary constituted Attorneys of Shri. Shivshakti Co-op. Hsg. Soc. Ltd. hereinafter referred to as 'the Owners/ Confirming Party' and Mr. Jadhav Kishan Manikrao hereinafter referred to as the 'The Purchasers of the Third Part and the said original Agreement was lost/misplaced or stolen. All/ any person having any right, title, demand or claim of any nature

whatsoever in respect of the said flat or any part thereof by way of inheritance, sale, exchange, release, lease, lien, gift, partnership, charge, encumbrance or otherwise howsoever and of whatsoever nature is/ are hereby requested to make the same known with copies of all supporting documents to the undersigned within 14 days of the publication of this notice, failing which any such claim/ claims, if any of such person/ organization/ firm shall be deemed to have been waived and not binding on my clients and my client may proceed on the basis of the title of the said Flat marketable and free from all encumbrances. Schedule of the Property

Flat No. A-504, adm. 620 Sq. ft (Built- up area), 5<sup>th</sup> Floor, Building No. E-1, of the Society known as "Shree Shivshakti Co-op. Hsg. Soc. Ltd., (Hari Building)", Vaishet Pada No. 1, Santoshi Mata Mandir Road, Kurar Village, Malad (E), Mumbai- 400097, situated at Revenue Village: Kurar, Taluka: Borivali, Registration District of Mumbai Suburban, bearing CTS No. Adv. Sushil Pathak

Dated this 17 day of May, 2022

(Advocate High Court)

Sector-7, A-2, Chamber-7, Shantinagar, Mira Road(East), Thane – 401 107.

Shaikh). Mr. Salim Abdul Sattar Shaikh died intestati Death certificate no. 0014896 and Registration No जागतिक स्तरावर बदनाम करणार आहात. पावसाळा तोंडावर आला असूनही मुंबईतील

2786 dated 21.12.2002 issued by the MUNICIPA CORPORATION OF GREATER MUMBAI, so further ceedings and all the transactions will carry or ough his legal heir, wife and co-owner Mrs. Nilof Salim Shaikh, and Mr. Javed Jahid Khan & Mrs. Neha Javed Khan has purchased the said flat from Khan & Mrs. Neha Javed Khan are intending to sel any third person or party having any right, title interest or claim, he/she can write at the below address with documentary proof, of any claim or demand against the said flat within 15 days from the date of issue this notice, if failing which, the claim of

such person/s, if any, will deemed to have been waived and/or abandoned for all intents and Sd/-Charmi K. Makwana Date: 17/05/2022 Date: 17/05/2022 (Advocate High Court)
ADDRESS: Office No. 9, First Floor, Shiv Megha Building, Near Life Line Chemist, Ramdev Park Roa

oad (E), Dist. Thane, 401107

दिनांक: १७ मे, २०२२

(कर्ज कोड क. ०००३१९९०/

मंबई मेटो शाखा). सागर एम. कदम

(कर्जदार) मनोज मधकर कदम

(सह-कर्जदार)

(कर्ज कोड क्र. ००००२७४५/

मंबई मेटो शाखा), रंगनायकी एस.

अयंगर (कर्जदार) वेंकट एन. अयंग

(सह-कर्जदार)

(कर्ज कोड़ क. ००००x७३६ / वसई

पर्व शाखा). महेश दत्ताराम मोंडे

(कर्जदार) रष्मी महेश मोंडे (सह-

कर्जदार)

(कर्ज कोड क्र. ०००२९७३/

बोईसर शाखा), दिपक रामायण

गुप्ता (कर्जदार) सुचिता दिपक गुप्ता

पूर्वीचे दिवाण हाउसिंग फायनान्स कॉर्पोरेशन लि. म्हणून ज्ञात

दि. २४.०९.२०२१ रोजी रु.

३,१५,८१७/ - (रु. तेवीस लाखा पंधरा

हजार आठशे सतरा मात्र)

५७,३३२/- (रु. पाच लाखा सत्ता

हजार तीनशे बत्तीस मात्र)

दि. २१.१०.२०२१ रोजी रु.

३१,००,२०३/– (रु. एकतीस लाख

दोनशे तीन मात्र)

दि. १८.०१.२०२२ रोजी रु.

१०,८९,७४२/- (रु. दहा लाख

होणनव्यद हजार सातशे बेचाळीस मात्र